

सरकारी कामगार अधिकारी, गट-ब संवर्गाची
दि.०१.०१.२०२४ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता
यादी.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्र. सेवाज्ये-०५२४/प्र.क्र.९७/कामगार-८
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २२ ऑगस्ट, २०२४.

वाचा:-

१. सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दि.२१.०६.२०२१.
२. शासन निर्णय क्रमांक सेवाज्ये-०५२४/प्र.क्र.९७/काम-८, दि.०६.०६.२०२४.
३. कामगार आयुक्त यांचे पत्र क्र.काआ/आस्था/से.ज्ये./स.का./२०२४/कार्या-२/६६०, दि.०१.०८.२०२४.

शासन निर्णय:-

कामगार आयुक्त यांच्या आस्थापनेवरील सरकारी कामगार अधिकारी, गट-ब या पदावरील अधिकार्यांची दिनांक ०१.०१.२०२४ रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी उपरोक्त अ.क्र.२ येथील शासन निर्णयान्वये प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर सेवाज्येष्ठता यादीवर उपरोक्त अ.क्र.३ येथील पत्राच्या अनुषंगाने श्री.गौ.र.नालिंदे, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेला आक्षेप मान्य करण्यात येत आहे. त्यानुसार सोबत जोडलेल्या “प्रपत्र-अ” मध्ये दर्शविल्यानुसार सरकारी कामगार अधिकारी, गट-ब संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२४ रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करताना प्रतिवर्षी १ जानेवारी हा आधारभूत दिनांक मानण्यात आलेला आहे.

२. सदरहू अंतिम सेवा ज्येष्ठतासूची मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक २७९७/२०१५ मध्ये दिनांक ०४.०८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०८२२१२०११८६६१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्रीनिवास जिरेवार)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति:-

- १.कामगार आयुक्त, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई -५१.
- २.सर्व संबंधित अधिकारी (व्दारा, कामगार आयुक्त, मुंबई).
- ३.निवडनस्ती (कामगार-८)

शासन निर्णय क्र.सेवाज्ये-०५२४/प्र.क्र.९७/कामगार-८, दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ सोबतचे “प्रपत्र-अ”

१. संवर्गाचे नाव:- सरकारी कामगार अधिकारी, गट-ब

२. वेतनस्तर एस-१५, रु.४१,८००-१,३२,३००

३. दि.०१ जानेवारी, २०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नांव	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवा/ पदोन्नती)	जन्मतारीख	प्रवर्ग	प्रत्यक्ष रुजू दिनांक/ पदोन्नती दिनांक	ज्येष्ठता दिनांक /ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	१	श्री. रा.प्र.तोडकर	सरळसेवा	०२.०३.१९७५	खुला	०५.०३.२०१२	२२.०९.२०११	३१.०३.२०३३	बी.एस.सी. (अॅग्री)	कार्यरत
२	२	श्री.प्र. रा.महाले	सरळसेवा	०४.१०.१९७७	खुला	२३.०९.२०११	२३.०९.२०११	३१.१०.२०३५	बी.एस.सी. एम.बी.ए.	दि.१४.०३.२०२३ रोजी स.का.आ. पदावर तात्पुरती पदोन्नती
३	३	श्री. मं. रा. झोले	सरळसेवा	१४.०६.१९८३	भ.ज.क	१५.०३.२०१२	२३.०९.२०११	३०.०६.२०४१	एम.ए.	दि.१४.०३.२०२३ रोजी स.का.आ. पदावर तात्पुरती पदोन्नती
४	४	श्रीम.या.अ.ग.शेख	सरळसेवा	०३.०६.१९८०	खुला	१८.१०.२०११	२३.०९.२०११	३०.०६.२०३८	बी.ए.	कार्यरत
५	५	श्रीम. अश्विनी सु.वाघ	सरळसेवा	१९.०७.१९८६	खुला	२३.०९.२०११	२३.०९.२०११	३१.०७.२०४४	एम.एस.सी (अॅग्री)	कार्यरत
६	६	श्री.प.ध.चव्हाण	सरळसेवा	०२.०६.१९८८	खुला	२७.०२.२०१२	२३.०९.२०११	३०.०६.२०४६	बी.एस.सी. (अॅग्री)	कार्यरत
७	७	श्रीम.व. सं. हाडके	सरळसेवा	०३.१२.१९८८	इ.मा.व.	०३.१०.२०११	२३.०९.२०११	३१.१२.२०४६	बी.एस.सी.	कार्यरत
८	८	श्रीम. स्मि.पां.साबळे	सरळसेवा	११.०५.१९८१	खुला	२८.०९.२०११	२३.०९.२०११	३१.०५.२०३९	एम.एस.सी	कार्यरत
९	९	श्रीम.सं.दे.पेन्दोर	सरळसेवा	१४.०४.१९८१	अ.ज.	२३.०९.२०११	२३.०९.२०११	३०.०४.२०३९	बी.ए.	कार्यरत
१०	१०	श्री.सु.प्र.राजपूत	सरळसेवा	०९.०६.१९७८	वि.जा. /अ	१५.१०.२०११	२८.०९.२०११	३०.०६.२०३६	बी.कॉम, डी.बी.एम.	कार्यरत
११	११	श्रीम. स्ने.सु. माटे	सरळसेवा	०४.१०.१९८१	वि.मा.प्र	०१.१०.२०११	२८.०९.२०११	३१.१०.२०३९	एम.एल.एल. एल.डब्ल्यू	कार्यरत

१२	१२	श्रीम. स. रा.धोत्रे	सरळसेवा	०१.०६.१९८२	वि.जा. अ.	०२.११.२०११	२८.०९.२०११	३१.०५.२०४०	एम.ए.	कार्यरत
१३	१३	श्रीम.दि. अ. भिसे	सरळसेवा	०३.०६.१९८५	भ.ज.क	२८.०९.२०११	२८.०९.२०११	३०.०६.२०४३	एम.एस.सी.	कार्यरत
१४	१४	श्री.मा.पे.मडावी	पदोन्नती	०८.०४.१९६७	खुला	१०.७.२०१३	१०.०७.२०१३	३०.०४.२०२५	बी.कॉम.	कार्यरत
१५	१५	श्री. श्री.गु.मुंढे	पदोन्नती	०६.०५.१९६७	खुला	१७.०७.२०१३	१७.०७.२०१३	३१.०५.२०२५	बी.कॉम, एम.एस. डब्ल्यू.	कार्यरत
१६	१६	श्री.गो.वा.पाटील	पदोन्नती	०१.०६.१९६९	खुला	११.०७.२०१३	११.०७.२०१३	३१.०५.२०२७	एम.कॉम., बी.पी.एड	कार्यरत
१७	१७	श्री. अ. अ. देशमुख	पदोन्नती	२२.०२.१९७६	खुला	१७.०७.२०१३	११.०७.२०१३	२८.०२.२०३४	--	कार्यरत
१८	१८	श्री.दि.त्रि.पाटोळे	पदोन्नती	१६.०६.१९७४	अ.जा.	०६.०९.२०१४	११.०७.२०१३	३०.०६.२०३२	बी.ए.	कार्यरत
१९	१९	श्रीम.वं. र. कोळपे	पदोन्नती	१७.०७.१९७६	भ.ज.क	११.०७.२०१३	११.०७.२०१३	३१.०७.२०३४	एम.ए.	कार्यरत
२०	२०	श्री. य. मा. हुंबे	पदोन्नती	२५.०७.१९७६	भ.ज.क	०२.०७.२०१४	१०.०३.२०१४	२८.०२.२०३४	बी.कॉम.	कार्यरत
२१	२१	श्री.सं.रा.गोसावी	पदोन्नती	२१.०६.१९६७	भ.ज.ब	१८.०३.२०१७	१८.०३.२०१७	३०.०६.२०२५	बी.ए.	कार्यरत
२२	२२	श्री. र.बा.उईके	पदोन्नती	२५.०७.१९६६	अ.ज.	०१.०४.२०१७	०१.०४.२०१७	३१.०७.२०२४	--	दि.३१.०३.२०२३ रोजी स्वेच्छानिवृत्त
२३	२३	श्री.टी.ई.कराड	पदोन्नती	०७.०६.१९७३	भ.ज.ड दिव्यांग	१८.०३.२०१७	१८.०३.२०१७	३०.०६.२०३१	एस.एस.सी.बी. एड	कार्यरत
२४	२४	श्री. श्री. ह.चौभे	पदोन्नती	०२.०८.१९७९	खुला	१२.०४.२०१७	१२.०४.२०१७	३१.०८.२०३७	बी.एस.सी.	कार्यरत
२५	२५	श्रीम. स्व.स. गुरव	पदोन्नती	१८.०३.१९८५	खुला	१८.०३.२०१७	१८.०३.२०१७	३१.०३.२०४३	बी.कॉम.	कार्यरत
२६	२६	श्रीम. सु. प्र. दळवी	पदोन्नती	१९.०४.१९६९	खुला	१८.०३.२०१७	१८.०३.२०१७	३०.०४.२०२७	एच.एस.सी.	कार्यरत
२७	२७	श्री. गौ. र. नालिंदे	सरळसेवा	१६.०४.१९८९	खुला	१७.०१.२०१९	१७.०१.२०१९	३०.०४.२०४७	बी.टेक. (ऑग्री.इंजि.), एल.एल.बी.	कार्यरत
२८	२८	श्री. अ. मा. जाधव	सरळसेवा	२८.०६.१९८५	खुला	२८.०१.२०१९	१७.०१.२०१९	३०.०६.२०४३	बी.ए.एम.एस.ड ब्ल्यू.,सेट (एस.डब्ल्यू)	कार्यरत
२९	२९	श्री. गु. रा. पंधरे	सरळसेवा	२४.०५.१९९५	अ.ज.	२२.०१.२०१९	१७.०१.२०१९	३१.०५.२०५३	बी.एस.सी. (ऑग्री)	कार्यरत

३०	३०	श्री. रा. रा. काळे	सरळसेवा	१०.१२.१९८८	इ.मा.व.	२२.०१.२०१९	१७.०१.२०१९	३१.१२.२०४६	बी.ए.,एम.ए. (राज्यशास्त्र), एम.ए. (समाजशास्त्र), एम.एस.डब्ल्यू, एल.एल.बी	कार्यरत
३१	३१	श्रीम. म.ज.सुर्यवंशी	सरळसेवा	१६.०३.१९८९	खुला	०७.०२.२०१९	१७.०१.२०१९	३१.०३.२०४७	बी.एस.सी. एम.बी.ए.	कार्यरत
३२	३२	श्री. स. ध. कोल्हाळ	सरळसेवा	३०.११.१९८९	खुला दिव्यांग	१७.०१.२०१९	१७.०१.२०१९	३०.११.२०४७	बी.एस.सी. (अंग्रेजी)	कार्यरत
३३	३३	श्री. कौ. ज. भगत	पदोन्नती	०६.०२.१९७०	खुला	२१.०१.२०२१	२०.०१.२०२१	२८.०२.२०२८	बी.एस.सी.	कार्यरत
३४	३४	श्रीम. क. र. तोटे	पदोन्नती	०४.११.१९६५	भ.ज./ब	२१.०१.२०२१	२०.०१.२०२१	३१.११.२०२३	एस.एस.सी.	कार्यरत
३५	३५	श्री. अ.म. सावरकर	पदोन्नती	१४.०६.१९७३	खुला	२१.०१.२०२१	२०.०१.२०२१	३०.०६.२०३१	बी.कॉम	कार्यरत
३६	३६	श्रीम. र. सु. भोर	पदोन्नती	३१.०३.१९८०	खुला	२१.०१.२०२१	२०.०१.२०२१	३१.०३.२०३८	बी.कॉम	कार्यरत
३७	३७	श्री. आ. शि. राठोड	पदोन्नती	०५.०८.१९६६	वि.जा. अ	०१.०२.२०२१	२०.०१.२०२१	३१.०८.२०२४	--	कार्यरत
३८	३८	श्री.सु. गू. कोनाळे	पदोन्नती	२०.०९.१९६८	अ.जा.	०१.०२.२०२१	२०.०१.२०२१	३०.०९.२०२६	--	कार्यरत
३९	३९	श्रीम. प्र.प्र. खोत	पदोन्नती	३०.०७.१९६५	इ.मा.व.	२१.०१.२०२१	२०.०१.२०२१	३१.०७.२०२३	--	दि.३१.०७.२०२३ रोजी सेवानिवृत्त
४०	४०	श्री. अ. बं. वडे	पदोन्नती	१९.१०.१९७४	भ.ज./ ड	२१.०१.२०२१	२०.०१.२०२१	३१.१०.२०३२	बी.कॉम	कार्यरत
४१	४१	श्री. मं. पां. गांगुर्डे	पदोन्नती	१४.०६.१९६६	अ.जा.	२५.०१.२०२१	२०.०१.२०२१	३०.०६.२०२४	--	कार्यरत
४२	४२	श्रीम. सु. सु. चव्हाण	पदोन्नती	२५.०९.१९६६	इ.मा.व.	२२.०१.२०२१	२०.०१.२०२१	३०.०९.२०२४	बी.ए.	कार्यरत
४३	४३	श्री. सु. भै. डोबरीयाल	पदोन्नती	०८.०६.१९७३	खुला	२८.०१.२०२१	२०.०१.२०२१	३०.०६.२०३१	--	कार्यरत
४४	४४	श्री. अ. ज. रुईकर	पदोन्नती	०१.०६.१९६५	खुला	०१.०२.२०२१	२०.०१.२०२१	३१.०५.२०२३	--	दि.३१.०५.२०२३ रोजी सेवानिवृत्त
४५	४५	श्री. दि. गं. गोटके	पदोन्नती	१०.११.१९७४	भ.ज./ क	२५.०२.२०२१	२४.०२.२०२१	३०.११.२०३२	एम. ए.	कार्यरत
४६	४६	श्री. रा. प्र. जाधव	पदोन्नती	२६.०८.१९६७	अ.जा.	०१.०३.२०२१	२४.०२.२०२१	३१.०८.२०२५	एम.एस.डब्ल्यू	कार्यरत

४७	४७	श्री. न. बा. डोंगरे	पदोन्नती	२०.०७.१९६५	अ.जा.	०१.०३.२०२१	२४.०२.२०२१	३१.०७.२०२३	--	दि.३१.०७.२०२३ रोजी सेवानिवृत्त
४८	४८	श्री. तु. गो. बोरसे	पदोन्नती	०२.०६.१९७०	अ.ज.	०४.०३.२०२१	२४.०२.२०२१	३०.०६.२०२८	बी.कॉम	कार्यरत
४९	४९	श्री. वि. नं. माणगावकर	पदोन्नती	१९.०८.१९६९	अ.जा.	२९.११.२०२१	२४.०२.२०२१	३१.०८.२०२७	--	कार्यरत
५०	५०	श्रीम. प्रे. र. मोहने	पदोन्नती	०८.०८.१९७३	अ.जा.	१३.०५.२०२२	१३.०५.२०२२	३१.०८.२०३१	बी.कॉम.	कार्यरत
५१	५१	श्री.वि.मा.गायकवाड	पदोन्नती	२१.०५.१९६९	अ.जा.	१७.०५.२०२२	१७.०५.२०२२	३१.०५.२०२७	बी.ए.	कार्यरत
५२	५२	श्री.सिद्धेश्वर फड	पदोन्नती	०८.०६.१९७०	भ.ज./ ड	१८.०५.२०२२	१८.०५.२०२२	३०.०६.२०२८	एम.ए.	कार्यरत
५३	५३	श्री.न.चि.वझरे	पदोन्नती	०१.०७.१९८१	अ.ज.	१८.०५.२०२२	१८.०५.२०२२	३०.०६.२०३९	बी.ए.	कार्यरत

(श्रीनिवास जिरेवार)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन